

THRU ONLINE FILING

January 20, 2023

BSE Ltd. Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai 400 023 Scrip Code – 524494 National Stock Exchange India Limited, Exchange Plaza, C-1, Block-G, Bandra Kurla Complex, Bandra – (East). Mumbai-400051. Scrip Code : IPCALAB

Dear Sirs,

Sub: <u>Newspaper Advertisement</u>

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith copies of the newspaper advertisement published in Business Standard and Nav Shakti regarding petition for sanction of Scheme of Amalgamation of Ramdev Chemical Pvt Ltd. and Tonira Exports Ltd., Company's wholly subsidiaries, with the Company.

Thanking you

Yours faithfully For Ipca Laboratories Limited

Harish P. Kamath Corporate Counsel & Company Secretary

Encl: a/a

Ipca Laboratories Ltd.

WWW.ipca.com 125, Kandivli Industrial Estate, Kandivli (West), Mumbai 400 067 (Maharashtra), India | T: +91 22 6210 5000 F: +91 22 6210 5005 Regd. Office: 48, Kandivli Industrial Estate, Kandivli (West), Mumbai 400 067 (Maharashtra), India | T: +91 22 6647 4444 E: ipca@ipca.com CIN: L24239MH1949PLC007837



Branch:-Thane West

Thane (W) Branch: Shrushti Pride, Prasanna Bldg, Ram Maruti Road, Thane West, Thane-400 602. Ph. No. 022-25382819. Email-thana@bankofbaroda.com

DEMAND NOTICE

[Under Section 13 (2) of the Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (SARFAESI Act) read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002]

Whereas the undersigned being the Authorised Officer of **Bank of Baroda, Thane West Branch** under Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 & in exercise of powers conferred under Section13 (2) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice, under Section 13 (2) of the said Act, calling upon the concerned Borrower 8 others to repay the amount mentioned in the Notice; within 60 days from the date of the Notice, as per details given below. For various reasons this notice could not be served on the concerned borrower 8 others. Copy of this notice is available with the undersigned; and the concerned Borrower & others may, it they so desire, collect the said copy from the undersigned on any working day during normal office hours. However, the notice is hereby given to the concerned borrower & others, where necessary, to pay to Bank of Baroda, Thane West Branch; within 60 days from the date of publication of this notice the amount indicated herein below due on the date together with future interest at contractual rates, till the date of payment, under the loan / and other agreements and documents executed by the concerned person. As security for the borrower's obligations under the said agreements and

	5.5		
Name & Address of Borrower	Date of Demand Notice	Outstanding Amount	Particulars of Security
Mr. Gajanan M Wakode	07.01.2023		Equitable mortgage dtd.
A-002 Ground Floor Kanta apartment			19.06.2007 of A- 002
Shastrinagar Kalwa Naka Kalwa-400605		5,70,191/- plus	Ground floor Kanta
NPA Date:- 31.03.2010		unapplied	Apartment, Shastri Nagar,
Term Loan-Housing Loan		interest	Kalwa, Kalwa West- 400605

documents, the following asset have been mortgaged to Bank of Baroda, Thane West Branch.

If the concerned borrower shall fail to make payment to **Bank of Baroda. Thane West Branch**. as aforesaid, then the Bank of Baroda, Thane West Branch. shall proceed against the above secured assets under Section 13 (4) of the Act and the applicable Rules entirely at the risks of the concerned borrower to the costs and consequences

The concerned borrower are prohibited by the SARFAESI Act to transfer the aforesaid assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of the Bank of Baroda. Thane West Branch. Any contravention of the provisions of the SARFAESI Act will render the borrower responsible for the offence liable to punishment and/or penalty in accordance with the SARFAESI Act.

	Sd/-
Date: 20.01.2023	Chief Manager
Place:Mumbai	Thane Branch

ि ९ २। भारतीय स्टेट बैंक	Retail Assets Centralized Processing Centre, Jeevan Seva

S.V. Road, Santacruz West, Mumbai, Maharashtra – 400054 DEMAND NOTICE A notice is hereby given that the following borrower/s have defaulted in the repayment of principal and interest of th

loans facility obtained by them from the Bank and the loans have been classified as Non Performing Assets (NPA). Th notices were issued to them under section 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Assets Enforcement of Security Interest Act 2002 on their last known addresses, but they have been returned unserved and as

su	ch they are hereby informed b	y way of this public notice.			
S. No.	Name of the Borrower & Address	Details of secured asset	Date of 13(2) Notice	Date of NPA	Loan outstanding
1	Akash Awdesh Upadhyay, Flat No. 405 on 4th Floor, B Wing, "Sai Vandana", Village-Ayre, Dombivali-East, Taluka- Kalyan, District- Thane -421201.	An immovable property with Flat No. 405 on 4th Floor, B Wing admeasuring Carpet area 560 sq. Ft., in the Building known as "Sai Vandana" constructed on Survey No. 93 Hissa no. B/2, lying and situated at Village-Ayre, Dombivali- East, Taluka- Kalyan, District- Thane -421201.	19/12/2022	27/11/2022,	ACCOUNT NO. 40610717562, 40616730327 Rs. 41,84,787.00 as on 19.12.2022
2	Amit Raghvendra Deshpande Shikha Amit Deshpande Flat No. 3, 'B' Wing, 3rd Floor, Varadmurti Apt, Nr Post Office, Badlapur-east, Thane-421503	An immovable property with Flat No. E-002 on Ground Floor, 'E' Wing admeasuring Carpet area 665 sq.Ft., in the Building known as 'Chandroday CHSL" in Aditya Vishwa Complex bearing Survey No. 28 Hissa no. 13,322, Hissa no. 1,33, Hissa no. 1,34, Hissa no. 4, Iying and situated at Village-Katrap, Badlapur-East, Taluka-, District-Thane -421503.	28/12/2022	24/12/2022	ACCOUNT NO. 39693119032, 39693223940 Rs. 27,65,699.00 as on 28.12.2022
3	Kishor Navinchandra Raval 2/3, Varma Nagar, Laxmi Estate, Old Nagardas Road, Andheri-East.	An immovable property with Flat No. 1804 on 18th Floor, A Wing admeasuring Carpet area 269 sq. Ft., in the Building known as "Suhas Modi SRA CHSL", Suhas Modi Road Ram Nagar constructed on CTS Nos. 3,4,5,687 lying and situated at, Village-Wadhvan, Kandivali- East, Taluka-Borivaii, District-Mumbai - 400101.	27/12/2022	04/11/2022	ACCOUNT NO. 37623128136, 37690835097, 37623151802 Rs. 35,11,095.00 as on 27.12.2022
4	Mr. Manish Kothari Mrs. Abhilasha Kothari Flat No. 104, Shri Krishna Niwas, Agashi Road, Jakat Naka, Virar, Palghar-401303.	An immovable property with Flat No. 302 on 3rd Floor admeasuring Carpet area 33.85 sq. Mtrs and Balcony area 5.45 sq. mtrs, in the Building known as "Gokul Galaxy 2" bearing Plot No.14 Survey No. 831/02(part), lying and situated at Village - Mahim, Taluka - Palghar, District - Palghar-401209.	29/12/2022	04/07/2022	ACCOUNT NO. 40405357170, 40409107147 Rs. 20,26,944.00 as on 29.12.2022
5	Santosh Sadashiv Gelye Room No. 17, Mount Galaxy, Road No. 27, Near Maharashtra Vada Pav, Shantinagar, Thane, Mumbai-400604.	An immovable property with Flat No. 304 on 3rd Floor, B Wing admeasuring Carpet area 577.27 sq. Ft., in the Building known as "Sai Vandana" constructed on Survey No. 93 Hissa no. B/2, lying and situated at Village-Ayre, Dombivali- East, District- Thane -421201.	21/12/2022	30/10/2022	ACCOUNT NO. 40610114632, 40616943201 Rs. 47,07,253.00 as on 21.12.2022
		ubstituted service of notice. The above Borrowe			

applicable) are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication his notice, failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of this notice under sub-section (4 of section 13 of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. The borrowers attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of tim available to redeem the secured assets. Date: 19/01/2023 Authorised Officer Place: Mumbai State Bank of India

DEMAND BANK OF INDIA - CHANDERAI BRANCH बैंक ऑफ़ इंडिया Bank of India BOI 🔶 Phone No: 02352-245235 NOTICE The Authorised Officer of the Bank has issued demand notice on 20/12/2022 in compliance of section 13(2) of SARFAES Act, 2002 to the below mentioned Borrower demanding outstanding amount within 60 days from the issue of the said notice entioned as per details. However, notice issued to the Borrower is returned unrespondent. Hence this publication of th otice is made for notice to the following Borrower. Details of Name of the Borrowers Nature of Outstanding Secured Asset and address Facility Dues the set on of star

M/s. Mangalmurti Enterprise	Sanctioned Limit		Hypothecation of stocks
Mr. Akshay Giridhar Shinde (Borrower-Proprietor) At Umare Po Chanderai, Tal. & Dist. Ratnagiri, 416701	CC Rs. 04.00 lakhs TL Rs. 03.00 lakhs	Rs. 3,99,087.48+ UCI from 28.08.2022 and Other Charges Rs. 2,08,965.46+ UCI fro 28.08.2022 and Other Charge	
	GECL Rs. 01.35 lakhs	Rs. 98,801.66+ UCI from 28.08.2022 and Other Charge	
	TOTAL Rs. 08.35 lakhs	Rs. 7,06,854.60+ UCI fro 28.08.2022 and Other Charges	

Borrowers is hereby informed that Authorised Officer of the Bank shall under provision of SARFAESI Act, take possession and subsequently auction the Secured Assets as mentioned above if the Borrowers do not pay the amount as mentione above within 60 days from the date of publication of this notice. The Borrowers is also prohibited under Section 13(13) c SARFAESI Act to transfer by sale, lease or otherwise the said secured assets stated above without obtaining written conse of the Bank. This public notice is to be treated as notice u/s 13(2) of the SARFAESI Act, 2002. Borrowers is advised to colle the original notice issued under Section 13 (2) from the undersigned on any working day by discharging valid receipt Place : Chanderai, Ratnagiri,

Date : 20/01/2023

Sd/ Authorised Officer Bank of India

Directorate of Mines Department of Mines & Geology Government of Jharkhand Nepal House (Yojna Bhavan), Doranda, Ranchi - 834002, Email: director-mines@iharkhandmail.gov.in

Notice Inviting Tender "Invitation of Bid for grant of Mining Lease (Second Attempt)"

In exercise of the power conferred by Section 15 of the Mines and Minerals (Development and Regulation) Act, 1957 and in accordance with the Jharkhand Miner Mineral Concession Rules, 2004 (Subsequent Amendments) and the Jharkhand Minor Mineral (Auction) Rules, 2017 (Subsequent Amendments) notified there under, Government of Jharkhand has identified a Stone block for the purpose of grant of Mining Lease in [Deoghar] District, Jharkhand, through electronic auction and hereby invites bids in digital format only, from eligible bidders.

Terms and conditions, deadlines etc. for participating in the electronic auction are provided in the Tender Document. The Model Tender Document for the Mineral Block and Mineral Block Summary are available free of cost in electronic form and can be downloaded from website of MSTC [https://www.mstcecommerce.com /auctionhome/mmb/jharkhand/index.jsp] for the purpose of information only. Timelines, notification, updates and other details of the e-auction process are available on the website of MSTC and the website of Department of Mines & Geology, Govt. of Jharkhand http://www.jharkhand.gov.in/mines-geology. The details of the mineral block are summarized below

Block	Concession Area Ha.	Resource (Cubic meter)	Last Date of sale of Tender Document on MSTC website	Last Date of submission of technical bid &IPO on MSTC website	
Sirsiya Stone Block	8.90 Acre (3.60 Hectare)	537458.01	09.02.2023	10.02.2023	13.02.2023

Those interested and eligible for bidding can participate in the bidding only after online purchase of the Tender Document on payment of the tender fee of INR 25000.00 (Indian Rupees Twenty Five Thousand only) plus GST as applicable (non-refundable), from the website of e-auction platform provider. The applicable GST should be paid by Reverse Charge Mechanism by the Bidder and the GST Paid Slip should be attached with the Bid Letter. After purchase of the Tender Document, eligible bidders can register themselves on the above-mentioned website. On successful registration, eligible bidder will obtain Login ID and password necessary for participation in the e-auction process.

Director Mines Department of Mines & Geology PR287929 (Mines and Geology)22-23*D Govt. of Jharkhand

Notice is hereby given to general public that the below mentioned parcel of land, situated at Umbarde, Tal – Kalyan, Dist – Thane, within the limits of Kalyan Dombivli Municipal Corporation.

Survey No.	Hissa No.	Area (HRP)	Rs.Ps.	Owners Name
67	44	0-15-0	0.27	Charpat Laxman Jadhav

The said owners are desirous of selling and transferring the said property, free from any and all encumbrances and doubts to my clients and are desirous of executing certain deeds and documents for the purpose. Any person having or claiming to have any right, title, claim or interest by way agreement of sales, option arrangement or by way of sales, leave and license, mortgage, transfer, lease, tenancy, exchange, gift, demise, bequest, trust, share, inheritance, possession, easement charge, lien or otherwise, howsoever under any agreements or arrangements into or upon the said lands or any part thereof are hereby required to give notice thereof and file their objections if any in writing with documentary proof [copies dully certified] to the undersigned at the address mentioned herein below within fifteen days from the date of publication hereof, failing which my clients would proceed on the basis that there are no Claims and the Claims if any shall be deemed to have been waived and /or abandoned

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL
BENCH, AT MUMBAI Company Scheme Petition No. 10 of 2023.
CONNECTED WITH
COMPANY SCHEME APPLICATION NO.237 OF 2022
In the matter of the Companies Act, 2013 AND
In the matter of Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and othe applicable provisions of the Companies Act, 2013 AND
In the matter of Scheme of Amalgamation of RAMDEV CHEMICAI PRIVATE LIMITED, Transferor Company no 1. AND
TONIRA EXPORTS LIMITED, Transferor Company No.2 WITH
IPCA LABORATORIES LIMITED, Transferee Company and thei respective Shareholders
RAMDEV CHEMICAL PRIVATE LIMITED, a Company) incorporated under the provisions of Companies Act, 1956) having its registered office at Plot No.142-AB, Kandivli) Industrial Estate, Kandivli (West) Mumbai - 400067) First Petitioner Compan AND
TONIRA EXPORTS LIMITED, a Company incorporated under) the provisions of Companies Act, 1956 having its registered) office at 142AB, Kandivli Industrial Estate Kandivli (West)) Mumbai - 400067)Second Petitioner Compan AND
AND IPCA LABORATORIES LIMITED, a Company incorporated) under the provisions of Companies Act, 1913 having its) registered office at 48 Kandivli Industrial Estate Kandivali (W)) Mumbai – 400067) Third Petitioner Compan
NOTICE OF PETITION
A Petition under Section 230 to 232 of the Companies Act, 2013 for the sanction of the Scheme on Amalgamation of RAMDEV CHEMICAL PRIVATE LIMITED, First Transferor Company and CONDAL SPORTS LIMITED, Scheme Company, with IBCA LAPORATORIES

A Petitic Amalga FONIRA EXPORTS LIMITED, Second Transferor Company with IPCA LABORATORIES IMITED, Transferee Company and their respective Shareholders. The abovementioned Petition was admitted by this Honbie Tribunal on 12th January, 2023 and fixed for hearing before the Hon'ble member taking company matters on 16th day of February, 2023. Any One desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Advocates Notice of his ntention signed by him or his advocate not later than two days before the date fixed for the hearing of the Petition, the grounds of opposition or a copy of affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the Petitioner's Advocates to any person equiring the same on payment of the prescribed charges for the same ted this 19th day of January, 2023

Mr. Chandrakant Mhadeshwar Advocates for the Petitioner Company Office No. 12, C/o. Laxmi Offset and Printing Works, 23, Goa Street, Ballard Estate, Fort, Mumbai - 400038

AnandRathi	Anand Rathi Global Finance Limited Express Zone, A Wing, 8th Floor, Western Express
	Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063 India
M/s Shiv Real Estate Consultancy	LAN No. ARGFL/SME-LAP/MUM-1/1513
POS	SESSION NOTICE
Whereas, the Authorized Officer of t	he Anand Rathi Global Finance Limited, under the
Securitisation And Reconstruction	of Financial Assets and Enforcement of Security
Interest Act,2002 (Act 54 of 2002)	and in exercise of powers conferred under section
12(12) read with rule 2 of the Coourity	(Interest (Enforcement) Bules, 2002, issued Demand

13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued **De** Notice (detail specifically mention in table below, hereinafter Demand Notice) under Section 13 sub-section 2 of the Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 calling upon the Borrower(s) (detail specifically mention in table below, hereinafter Borrower (s)) to repay the amount mentioned in the Demand Notice together with further and Future interest thereon at the contractual rate o nterest together with costs and charges and other monies payable (if any) from the date o Demand Notice onwards, till the date of payment and/or realization by ARGFL within 60 days

rom the date of receipt of the Demand Notice (hereinafter Amount Due). The Borrower (s) and Co-borrower (s) having failed to repay the Amount Due, this notice s hereby given to the Borrower mentioned herein below in particular and public in genera that the undersigned has taken Symbolic possession of the properties / Secured Assets (as defined under the Demand Notice) described herein below in exercise of power conferred upon him/her under sub-section (4) of section 13 of the Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on the date specifically nention herein below

The Borrower and Co-borrower (s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties/ the Secured Assets and any dealings with the Properties / secured assets will be subject to the charge of Anand Rathi Global Finance Limited for an **Outstanding Amount** (specifically mentioned herein below) together with further and future interest thereon at the contractual rate of interest together with costs and charges and other monies payable (if any) till the date of payment and/or realization by ARGFL. The Borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of Section 13 of the Act in respect of the time available to redeem the secured assets r (c) Name Address : M/s Shiy Boal Estate Consultancy Sai S

A/603, Plot No. 20, Near Little World, Kharghar: 410210.			
Co-borrower(s)Name Address : 1. All the legal heirs of Mr. Pramod Parshuram Gaikwad (since deceased), 2. Mrs. Seema Pramod Gaikwad, Sai Swar Wing A/603, Plot No. 20, Near Little World, Kharghar: 410210.			
Amount Due as per Demand Notice with	ROI	14.00%	
further interest as applicable : Rs.70,27,393/- (Rupees Seventy Lakhs Twenty Seven	Principal Outstanding	65,95,706	
Thousand Three Hundred Ninety Three Only)	EMI Amount Pending	4,00,724	
Date of Demand Notice: 8 th November, 2022.	Interest on termination	10,260	
	Notice charge	1,100	
Loan Agreement No:	Over Due interest	11,343	
ARGFL/SME-LAP/MUM-1/1513	EMI Bounce Charges	8,260	
Date of Possession: 18 th January 2023	Total outstanding	70,27,393	

DETAILS OF SECURED ASSET :Flat No. 802, 8th Floor, C Wing, Tharwani Heritage CHSL, Plot No. 24, Sector 7, Hiranandani Service Road, Kharghar, Navi Mumbai: 410210 Sd/-, Anand Rathi Global Finance ate: 18th January, 2023 Authorised Officer

DCB Bank Llimited

Registered Office :- 6th Floor, Tower A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013. Retail Asset Collection Department : DCB Bank Ltd, 1st Floor, Huma Mall, .B.S. Marg, Kanjur Marg (West), Mumbai - 400078

E AUCTION SALE NOTICE

DCB BANK

(Under Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules2002) E-Auction sale notice for sale of immovable Assets under the securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement Of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rule,2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the borrower(s), co-borrowers and the guaran tors in particular. by the Authorized Officer, that the under mentioned property is mortgaged to DCB BANK LTD., The Authorized Officer of the Bank has taken the symbolic possession under the provision of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. The property will be sold by tender cum public E-auction as mentioned below for recovery of under mentioned dues and further interest, harges and cost etc. as per the below details:

The property will be sold "as is where is" and "as is what is" condition

Sr No.	Name of Borrower(S) and (Co-borrower(S)	Demand Notice Amount (Rs.)	Reserve Price (Rs.)	EMD (Rs.)	Date of E-Auction /Last date of EMD	Type of Possessior
1.	 M/s. Gopinath Engineering Co. Pvt. Ltd. (2) Mrs. Ratnavathi Gopinath (3) Mr. Raju Gopinath (4) Mr. K. Krishnan Kutty (5) Mrs. Bindu Balasubramaniam 6. Anila G. Menon 		Rs. 3,00,00,000	Rs. 30,00,000	23/02/2023 (11.00A.M1.00P.M.) 22/02/2023 before up to 05:00 pm	Symbolic
				Une Due ence a st	O a set l'accorde a Oltrada d'at Dist	
	cription Of The Immovable Property :- Res or 15, CBD Belapur, Navi Mumbai - 400614.		7, 5" Floor, B V	ving Progressiv	e Sea Lounge Situated at Plot	No. 44 and 4

(part) and H. No.4 (Part) in the building known as "Simran Centre" standing thereon situate at Mogra Village, Parsi Panchayat Road, Andhei (East), Mumbai – 400069 AND Property being the 4st Floor admeasuring 9000 sq.feet in the super structure together with proportionate share in the Open Plot bearing CTS No.192, 192/1, 194/1, 194/2 and 194/3 and S.No. 49, H.No. 3 (part) and H. No.4 (Part) in the building known a Simran Centre" standing thereon situate at Mogra Village, Parsi Panchayat Road, Andheri (East), Mumbai - 400069 and 10 car parking space in the compound of the building

Date and time of submission of EMD on as per the above details & with request letter of participation KYC, Pan Card, Proof of EMD at emai d kapilk@dcbbank.com / david.vannapor@dcbbank.com

The intending purchasers/bidders are required to deposit EMD amount through Demand Draft in the name of the beneficiary, DCB Bank LTD.

TERMS AND CONDITIONS OF THE E-AUCTION

- 1) The auction sale shall be "online e-auction" bidding through website https://sarfaesi.auctiontiger.net on th dates as mentioned in the table above with Unlimited Extension of 5 Minutes. Bidders are advised to go through the website https://sarfaesi.auctiontiger.net for detailed terms and conditions of auction sale befor submitting their bids and taking part in e-auction sale proceedings
- 2) The interested bidders are required to register themselves with the portal and obtain login ID and Password well in advance, which is mandatory for e-bidding, from auction service provider (M/s E-Procurement Technologies Ltd. (Auction Tiger) Ahmadabad (Tel:-079-61200586/592/) Please note that, Prospectiv bidders may avail online training on e-auction from their registered mobile number only
- 3) Online E-auction participation is mandatory in the auction process by making application in prescribe format which is available along-with the offer/tender document on the website

4) Bidders are advised to detailed terms and conditions of auction sale before submitting their bids, refer to the link http://WWW.dcbbank.com /cms/showpage/page/customer-cornerand for further details may directly contact to Mr. KapilKambleon 9821855469 &David Vannapor on 8108419977.

STATUTORY SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT, 2002

The borrower/guarantors are hereby notified to pay sum as mentioned in the demand notice along with up to date interest and ancillary expense before the date of e-auction, falling which the property will be auctioned/ sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost

	Sd/-
Date - 20/01/2023	Authorised Officer
Place - Mumbai	DCB Bank Limited

Add:- GI, Mohan Plaza, Next to Mohan Pride, Wayle Nagar, Khadakpada, Kalyan (W) Sd/-Adv. Anil S. Kanade

Dt. 19.01.2023,

9

ALOK

IMITED

Union Territory of Dadra and Nagar Haveli.

Tel No.: 0260-6637001; Email Id.: investor.relations@alokind.com; Website: www.alokind.com

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter / Nine Months Ended December 31, 2022

		(₹ in Crore, exce	pt per share data)
Particulars	Quarter Ended 31.12.2022 (Unaudited)	9 Months Ended 31.12.2022 (Unaudited)	Quarter Ended 31.12.2021 (Unaudited)
Revenue from Operations	1,705.69	5,375.79	2,129.60
Net Profit / (Loss) for the period before Tax *	(249.83)	(582.91)	(0.09)
Net Profit / (Loss) for the period after Tax	(249.83)	(582.91)	(0.09)
Total Comprehensive Income for the period	(259.66)	(711.97)	0.24
Paid up Equity Share Capital, Equity Shares of ₹ 1/- each	496.53	496.53	496.53
Other Equity excluding revaluation reserve **	-	-	-
Earnings per equity share (EPS)			
(Face value of ₹1/- each) (Not annualised) :			
Basic (in ₹)	(0.50)	(1.17)	(0.00)
Diluted (in ₹)	(0.50)	(1.17)	(0.00)

* Includes Non-Controlling Interest.

Place : Mumbai

Date

: January 18, 2023

Reserve excluding revaluation reserves for the year ended as on March 31, 2022 was ₹(18,403.84) crore.

Notes:

Sr.

No.

The Audit Committee has reviewed the above results and the Board of Directors has approved the above results and its release a their respective meetings held on January 18, 2023. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review o the aforesaid results.

Additional information on Standalone Financial Results is as follows

				(₹ in Crore)
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31.12.2022 (Unaudited)	9 Months Ended 31.12.2022 (Unaudited)	Quarter Ended 31.12.2021 (Unaudited)
i	Revenue from Operations	1,654.32	5,238.03	2,089.01
ii	Net Profit / (Loss) for the period before Tax	(241.43)	(574.93)	12.06
iii	Net Profit / (Loss) for the period after Tax	(241.43)	(574.93)	12.06
iv	Total Comprehensive Income for the period	(240.60)	(570.82)	12.06

The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter and 3) nine months ended on December 31, 2022 filed with the Stock Exchanges pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financia Results for the quarter and nine months ended on December 31, 2022 are available on the Stock Exchanges' website (www.bseindia.com/www.nseindia.com) and the Company's website www.alokind.com.

For Alok Industries Limited

Sd/-
A. Siddharth
Chairman

Place: Mumbai

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT GOREGAON, DINDOSHI COMMERCIAL SUIT NO. 537 OF 2021.

COURT NO. 05

Plaint lodged on: 24 /03 /2021

18th January, 2023.

Plaint admitted on: 21/08/2021

SUMMONS for Settlement of Issues in a Suit Relating to Commercial Dispute Under section 6 of the Commercial Courts, Commercial Division and Commercial Appellate Division of High Courts Act, 2015 Civil Procedure, 1908

BANK OF INDIA

a Bank, a body Corporate Constituted under the Banking Companies (Acquisition and Transfer of Undertakings) Act V of 1970, having their Head Office at Star House, C-5, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051, and one of its Branch Office Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051, and one of its Branch Office being R. N. Marg Branch, 44, R. N. Marg Bank of India Building, Bandra (West), Mumbai – 400 050, through its Authorised Representative Mr. Ranjeet Kumar, Senior Manager of the Plaintiff.

Versus 1.M/S. NIDA TOURS AND TRAVELS, A Proprietorship Concern having address at Room No.B-17, Maulana Chavvl, Janta Colony, Sahar Village Road No.1, Andheri (East), Mumbai - 400 099.

2. MR. FARHAN AHMED NIYAZ AHMEDANSARI)

Proprietor of M/s. Nida Tours and Travels, Age – Not known, Indian Inhabitant having address at Room No.B-17, Maulana Chawl, Janta Colony, Sahar Village Road No. 1 Andher ... DEFENDANTS (East), Mumbai - 400 099. TAKE NOTICE that this Hon'ble court will be moved before his Honour Judge Shri. A. V.

Dhuldhule, presiding in Court Room No. 5 on 20.02.2023 at 11.00 am in the forenoon by the above named Plaintiff for following relief:-THE PLAINTIFF THEREFORE PRAYS :-

- That the Defendants be jointly and severally ordered and decreed to pay to the Plaintiff under the said Loan under SRTO Loan Scheme a sum of **Rs. 6,59,083/- (Rupees Six** Lacs Fifty Nine Thousand Eighty Three Only) together with further interest thereon at the rate of 9.45% p.a. with monthly rest plus 2% penal interest p.a. from the date of filing of the suit till the date of payment and / or realisation as per the particulars of the Plaintiff's claim, Exhibit "L" to the Plaint.
- (b) That it be declared that repayment of the Plaintiff dues, in respect of the aforesaid loan is duly secured by valid and subsisting Hypothecation of Four Wheeler (car) Maruti Dzire Tour LDI bearing Registration No.MH-02-CR-1743.
- That the said hypothecated Four Wheeler (car) Maruti Dzire Tour LDI bearing Registration No. MH-02-CR-1743, belonging to the Defendants be sold by and under order and directions of this Hon'ble Court and the net sale proceeds thereof be handed iver to the Plaintiff in or towards the satisfaction of its dues claimed in prayer (a) above
- That pending the hearing and final disposal of the suit, the Court Receiver or some oth fit and proper person be appointed as Receiver of the hypothecated Four Wheeler (car Maruti Dizie Tour LDI bearing Registration No. **MHO2-CR-1743** with all power under Order XL Rule 1 of the Code of Civil Procedure, 1908, including power to sell and to pay over the net sale proceeds to the Plaintiff in or towards the satisfaction of its dues claimed herein
- e) That pending the hearing and final disposal of the suit, the Defendants themselves or by their servants, agents or otherwise howsoever be restrained by an order and injunction of this Hon'ble Court in any manner from transferring or disposing off or creating third party rights in respect of Four Wheeler (car) Maruti Dzire Tour LDI bearing Registration No. MH-02-CR-1743.
- (f) That the interim and ad-interim reliefs in terms pravers (d) and (e) above be granted to the Plaintiff
- (q) For such other and further reliefs as per nature and circumstances of the case may

roquiro:	
(h) For costs of the suit.	
Given under my hand and the seal of this Hon'hle Court	

Dated this 12th day of January, 2023.

For Registrar City Civil Court, Gr. Bombay

This 12th day of January, 2023.

ANANTE SHINDE&CO

dvocates for Plaintiff

Sealer

311, Varma Chambers, 3rd Floor, 11, Homji Street, Fort, Bombay - 400 001. Email : anantshinde.advocate@gmail.co

1) M/S NIDA TOURS AND TRAVELS

) MR. FARHAN AHMED NIYAZ AHMED ANSARI

AL	OK IN	DUST	RIES LI

CIN: L17110DN1986PLC000334 Regd Office: 17/5/1, 521/1 Village Rakholi / Savli. Silvassa - 396230

१४ नव⊛शक्ति।मुंबई, शुक्रवार, २० जानेवारी २०२३

यूनियन बैंक () Union Bank प्रतेय किन्द्री मैनेनमेंट ब्रांच पत्ता: २१. वीणा चेवमें. मेड्यानाईन मजला.	गिर) बैंक ऑफ़ बड़ौदा ^{रिज़}	नल एसएआरबी, देना बँक बिल्डिंग, पहिला मजला,	75-	🔥 सेन्ट्रल बैंक	ऑफ टेटिया	राष्ट्रीर	व कंपनी विधी न्यायाधिकरणासम	गेर
प्रतार ११, वीणा चेंबसं, मेड्डरानाईन मजला, राजाय के किवार के किवार के राजीय के किवार के किवार के किवार के राजीय के किवार के क किवार के किवार के कि	Bank of Baroda	।/बी, होमजी स्ट्रीट, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई- ४०००२३. दूर.: ०२२-२२६२५९७६/५९७७, ईमेल: samms@bankofbaroda.co.in	Azadi _{Ka} Amrit Mahotsav	Central Bar	k of India		मुंबई वेथील खंडपीठ 11 योजना अर्ज क्र. २३७ सन २०१ शी संबंधित	
विषयुद्धः www.unionbankommula.co.in कठ्या सूचना (स्थावर मिळकतीकरिता)(नियम-८(१)		ब्जा सूचना करीता फक्त) नियम ८(१) पहा	सूचना (फक्त) वियम ८(१) पहा		टेट्रास्त्रा रु YOU SINCE 1911 शाखा-उल्हासनगर कॅम्प-४ कब्जा सूचना		कंपनी योजना याखिका क्र. १० सन २०२३ कंपनी अपिनियम, २०१३ च्या प्रकरणात आणि	
(स्थानर (नाव्य-क्रा)कार्स)() (नधन २८(४)) ज्याअर्थी निनस्वाधरीकतो, युनियन बँक ऑफ इंडिया, एआरएमसी, २१, यीगा खेंसर्स, मेइझानाईन मजला, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई - २०००१९ यो प्राधिक शिक्षरारी वा ताल्या सिरधुरिटायकेल और रिकन्द्रज्वल ऑफ कावनान्त्रिजल ओर्स्स और एन्य्रोसेमेंट ऑफ सिरबुरिटी इंटरेस्ट ऑस्ट, २००२ (ऑस्ट ४४ सन २००२) अन्ववे आणि	निम्नस्वाक्षरीकार हे बैंक ऑफ बडोदा चे रिकन्स्ट्रक्शन ऑफ फावनान्शिअल ॲसेट्स	प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन औड औड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, यारिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या निवम ३	ंड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, 🛛 🖬 मिलगरिरागरोपान ऑन्स मिलन्स		केळ्या सूचन। ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार सॅंट्रल बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायग्रेशन ॲन्ड रिकन्स्टूबशन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ		कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलमे २३० ते २३१ आणि अधिनियम, २०१३ च्या अन्य प्रयोज्य तत्तुर्दीच्या प्रकरण आणि	
भाषभाष्यभार अगरत भारत भारत भारत भाषभाष्य तथा स्वयुधार ३३.२२८ जातर, २००१ (भारत २० सा २००१) अन्य आभ कलम १३(१३) सहयापता सिब्बुसिटी इंटेस्टर (एन्फ्रोसिंटे), उत्सा २००२ च्या विषय ३ अजये प्राप्त अपिकारांचा याचर तथन हैरोला ७.३.०.३.०.३२ रेगे से प्राप्त भाष्यमी सुवया वहीं तकल कर्षती और आपरिस केवलाम सांसे आचित. संगीता वागदिश तांचे यांना सदर सुचनेत नमूद राजम ह. २१,६९,६६०.१० (हपये वादीस लाख एकोणसत्त हजार	अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक अगरवाल ट्रेडर्स (कर्जदार) प्रोप्रायटर श्री	५/२/२०१९ रोजी एक मागणी सूचना जारी करून १) मे . नरेंद्र कुमार एच. अगरवाल २) सौ. संगीता एन.	सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट	०२ (५४ सन २००२) आणि कल) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्व ३(२) अप्नये नियांक ३०/१२/२८	ने प्राप्त अधिकारांचा वापर	रामदेव केमिकल प्राययहेट लिमिटेड, हस्तांतरव आणि टोनीश एक्सपोर्ट्स लिमिटेड, हस्तांतरक कंपनी		
स्पतानां चपास्त ताच चपा करु युच्चा नदू राजन ठ. १९४३, १९४७ र १७ व. १९७७ व वास्त्रेसा साख एक्वायसार इजार सहारों साठ आणि दहा ये में मात्र) वा रकमेपी परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तास्त्रेपासून ६० दिवसांत करण्यास सांगिर्वले होते. सदर रकमेची परतफेड करण्यात कर्वदार असमर्थ ठरत्वाने, याद्वरे कर्वदार आणि सर्वसामान्य बनतेला सूचना देण्यात येते		लेली रकम रु. १,९६,९४,८०६/– (रुपये एक कोटी नात्र) ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६०	ो रक्तम रु. १,६६,६४,८०६/- (रुपचे एक कोटी करून सदर अक्ट्रच्या कर्लम १३(२) अन्वयादनाक ३०/१२/२०२१		लीप नायक राहणार येथे प्पेटलमागे, उल्हासनगर-		च्या इप्का लॅंबोरेटरीज लिमिटेड, व संबंधित भागधारक यांच एकत्रिय	हरणाच्या योजनेच्या प्रकणात
सरर राजनवा भरावरुक करण्यात कवदार असमय अरण्यात, बादुर कवदार आण वावसामान्य वजाता सूचना दर्भाव वया की, निम्मस्वाधरीकार्गनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा सांकेतिक करूना त्यांना सटर अंक्टरच्या करस्य १३ च्या उप- कलस (४) सहवाचना सिंस्सुरीरी इंटरेटर (एवफोर्समेंट) रुस्स, २००२ च्या नियम ८ अन्ववे प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या १८.०१, २०२३ रोजीस प्रेतला.	देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील	रत्याने, बाद्धारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना वर्णन मिळकतीचा कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३ चा उप ोर्समेंट) कल्स. २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना/तिला		रकूण नमूद रक्कम रु. २९,३५,७६ ' त्रे सष्ट मात्र) या रकमेची परतफेड ज्यूच गांगिजरो कोने		स्थापित एक कंपनी ज्याचे नोंदणीक	टेड, कंपनी अधिनिम, १९५६ च्या त कार्यालय आहे – प्लॉट क्र. १४२ ली (पश्चिम), मुंबई–४०० ०६७.	-एबी,)
a) १६०४९,२५४९ १४७४ भगत विशेषतः कर्तरार आणि सर्वसामान्य जनतेला पाद्वारे इझारा टेप्पाल येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सद्रर मिळकतोगी केलेला कोगताही व्यवहार हा चुविषय बेंक ऑफ इंडिया, लोखंडवाला कॉम्प्लेक्स कॉदिवली (पू.), द्वाका द ६३–६५, विल्डिंग क्र. २, सॅन्ध्र्रीरियम मॉल, आपकॉन मुंबई ४००१०१ च्या रक्ष रु. २१,६९,६६०.१०	प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला य	दिनांक १६ जानेवारी, २०२३ रोजी घेतला. ाद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू	रकमेची परतफेड करण्यास वरी जनतेस याद्वारे सूचना देण्यात व	ल नमूद कर्जदार असमर्थ ठरल्याने, वेते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली	वर्णन करण्यात आलेल्या	आणि टोनीरा एक्स्पोर्टस् लिमिटेड, कंप स्थापित एक कंपनी ज्याचें नोंदणीकृ	त कार्यालय आहे - प्लॉट क्र. १४२	-एवी,)
ुम्पर प्रभाव विकास के प्रमान के प्रमुख के प्रमान के प्रमुख के प्रमान के प्रमान के प्रमान के प्रमान के प्रमान क (रुपये बावीस लाख एकोणसत्तार हजार सहारो साठ आणि दहा पैसे मात्र) आणि प्रवादील प्रदील व्यावाच्या भाराजधीय तहील. तारण मतांच्या भारणाकरीता उपलब्ध बेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३च्या उप-कलम (८) च्या	१,६६,६४,८०६/- (रुपये एक कोटी स १/१०/२०१८ पासून व्याज आणि प्रभास			त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधि हवाचता सदर रूल्स च्या नियम ८		आणि इष्का लॅबोरेटरीज लिमिटेड, कंप	त्ती (पश्चिम), मुंबई-४०० ०६७. नी अधिनिम, १९१३ च्या तरतुर्दीन्व	ये)
तसुर्दीकडे कर्जदारांचे सक्ष बेधुन घेतले जात आहे. तारण मलेवा तपगील: फलंट क्र. ४०२, बिल्डिंग क्र. २, घोववापित ४५ ची.फूट बिल्टअप + १२० ची.फूट बिल्टअप टोस संलग्नित	तरतुदींकडे कर्जदार यांचे लक्ष वेधून घेतले जात स्थावर	मिळकतीचे वर्णन:	विशेषत: वरील नमूद कर्जदार मिळकतीशी कोणताही व्यव	आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इश हार करू नये आणि सदर मिळव	तीशी करण्यात आलेला	इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (प.),	याचिकेची सूचना) तिसरी याचिककर्ती कंग
(४६.०० ची.मीटर्स किल्टअप- टेरेस क्षेत्र ११.१५ ची.मीटर्स किल्टअप) क्षेत्र, ४क्षा मजला, श्री यासुरेय कॉम्प्लेक्स सीएचएस लि. अशी ज्ञात बिल्डिंग, बेवलीं पार्क, आखीके कॉलेज जवळ, मिरा रोड पूर्य, टागे ४०११००.	वसलेल्या आणि असलेल्या सी.टी.एस. क्र	ालुका आणि जिल्हा वांद्रे, मुंबई उपनगर जिल्हा वेथे स्थित, -एफ-१३५ धारक प्लॉटधारक जमिनीवरील वांद्रे, खार ५, एफ.पी. क्र. ४९५, २४वा रस्ता, टीपीएस ३ वेथे स्थित		बँक ऑफ इंडिया यांस रक्षम रु. हजार सातशे त्रेसष्ट मात्र) आ		दुसरी हस्तांतरक कंपनी यांच्या इष्क	iटेड, पहिली हस्तांतरक कंपनी आपि त लॅबोरेटरीज लिमिटेड, हस्तांतरित योजनेच्या मजुरीसाठी कंपनी अधिनि	fl कंपनीशी आणि त्यांचे संबंf
पुनियन बॅंक ऑफ इंडिया करीता ठिकाण: मिरा रोड प् संमाय कांबळ दिनांक : १८.०१.२०२३ मुख्य व्ययसखापक आणि प्राधिकृत अधिकारी	मालकीतत्वावरील कमर्शियल वापरातील मिळ क्षेत्र मोजमापित अंदाजे ७०५ चौ. फू. बिल्ट	कत स्हणजेच फ्लॅंट क्र–३ (कमर्शियल वापर), १ला मजला, गर क्षेत्र म्हणजेच संलग्नित ६२.५२ चौ. मीटर, खार सेव्हन , खार पश्चिम, मुंबई–४०००५२ वरील ती सर्व मिळकत.		ा उपलब्ध वेळेच्या संदर्भात सदर ॲग र्जदारांचे लक्ष वेधून घेतले जाते.	टचे कलम (१३) चे उप-	दाखल करून घेतली आणि १६ सभासदासमोर त्यावर सुनावणी होग	त याचिका १२ जानेवारी, २०२३ रो फेब्रुवारी, २०२३ रोजी कंपनी प्र णार आहे. सदर याचिकेला समर्थन	करणे हाताळणाऱ्या सन्मान- देण्यास किंवा विरोध करण्य
	- सीमाबद्धतेने- पूर्व - लिंक रोड उत्तर - प्रभात कुंज बिल्डिंग दक्षिण - ३३	पश्चिम - झैन शॉपिंग सेंटर	दुकान क्र. ६, तळ मजला, उल्हासनगर-४२१ ००४	स्थावर मिळकतीचे वर्णन गुलमोहर अपार्टमेंट, लालचक्की ज	गळ, अयण्पा मंदिर रोड,	किंवा त्यांच्या वकिलांच्या सहीने अगोदर पाठवावी. विरोधाची कार	त्यांच्या हेतुविषयीची सूचना याचि बाचिकेच्या सुनावणीसाठी निर्धारित णे किंवा प्रतिज्ञापत्राची एक प्रत ३	1 तारखेपूर्वी किमान दोन दि भशा सूचनेसोबत सादर करा
जाहीर नोटीस याद्वारे सूचना देण्याय येते की, गाव मौजे - मालोंडे (वसई), ता, वसई, जि. पाल्यार येथील सी.टी.एस,	दिनांक: १६.०१.२०२३	सही/- (पंकज साळवे)	स्थळ : उल्हासनगर कॅम्प ४		सही/- प्राधिकृत अधिकारी	याचिकेची एक प्रत ती पाहीजे असले याचिककरव्यांच्या वकिलांकडून पुरव दिनांक: १९ जानेवारी, २०२३.	नेल्या कोणत्याही व्यक्तीला त्यासाठी वण्यात येईल.	
क. २८०, क्षेत्र ८१९ ची, मी, ही जमीन व त्यावरील वसई विरार शहर महानगरपालिका मालमता क्रमांक वी.वी.८८/४४०९ घ पर कमांक १८४४, हा	ठिकाण: मुंबई	प्राधिकृत अधिकारी	दिनांक: १९/०१/२०२३		नेंट्रल बॅंक ऑफ इंडिया		ऑफीस नं. १२, द्वारा लक्ष्म	श्री. चंद्रकांत म्हाडेश् चिकार्त्या कंपनीसाठी वर्क ो ऑफसेट अँड प्रिंटींग वक्
घराचा तळमलला, क्षेत्र ८०० ची. फु. बिल्टअप व घराची अर्थी गच्ची जिचे क्षेत्र ४०० ची. फु. अशी एकग्रेत मिळकत ही श्रीमती रूपाली सुहास	आरएएससएमईसी पनवेल(११११७) व शारदा टेरेस, प्लॉट क्र.६५, सेक्टर ११, के स्टार हॉटेलसमोर, सीथीडी बेलापुर, नयी मुंबई-४००६१४	7					२३, गोवा स्ट्रीट, बॅलार्ड इ	स्टेट, फोर्ट, मुंबई-४०० ०
नागवंकर, रा श्रणाइ ानवास, तळमजला, इंडाबाबाय, सपना सिनोमावळ, वनसरे रोउ (प) ह्यांच्या मालकीची व कळवेची असत्याची खात्री सर्व सामान्य नागरिकांना सुबना देख्यात येते की,	ावाद्वारे वाहनाची विक्री , स्टेट बँक ऑफ इंडिया, आरएएसएमईसीसी, पनवे		SBIGFL		ADIT		बिर्ला हाऊसिंग फा	
दऊन त्याना ता आमच आश्रलांस कायम ावकत देण्याचे मान्य व कबूल केलेले आहे. तसा लेखी करारही उभय प्रकारांत झालेला आहे.	साहे जेथे आहे तत्त्वाने' आणि 'जे काही आहे तेथे अ	SBI GL	OBAL FACTORS	LTD		PITAI नॉदणीकृत व	नार्यालय : इंडियन रेवन कंपाउंड, वे 1 कार्यालय: जी कॉर्पोरेशन टेक पा घोडवंदर रोड, ठाणे - ४००६०१	र्क, कासारवडवली,
सबब, उपरोक्त मिककरोवाबाबत काणव्यांहा प्रकार बोजा, दावे, आक्षेप वा मालकी, गहाण, दान, बक्षिस, विक्री, विश्वस्त, वारसा किंवा अन्य हक्क वा	सिंहमत रु. रु. रेनॉल्ट क्रिड ४,००,०००/- ४०,०००/-		: U65929MH2001PLC131203 The Metropolitan Building, Band 1 Tel No:- +91 22 4889030	ra-Kurla Complex, 0 Fax: 91 22 26572710	परिशिः	ष्ट IV (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोस कब्जा सूचना (स्थ		
पत्त्यावर आजपासून १४ दिवसाचे आतं कळवावे. (खडिवरगाव), भाईदर (प), जि. ठाणे ४०११०६	निओटेक ३१४, उत्तन रोड, भट बंगला बस स्टॉप, केशब शृष्टी रो	5, Email: contacto	 Fiel No:- +91 22 4889030 Sbiglobal.in Website: www.sl Results For December, 20 	piglobal.in	रिकन्स्टुक्शन ऑफ फाय	कारांनी आदित्य बिलां हाऊसिंग फायन नान्त्रियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑग् वता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल	गन्स लिमिटेड चे प्राधिकृत अधिका फ सिक्य्रिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२	(५४ सन २००२) अन्वये आ
तो परित्यागित समजून व्यवहार पूर्ण करण्यात येईलयाची कपया नोंद ध्यावी. सर्व इच्छक खेरेटीहर/ बोलीदरांना कलविष्यात येते ब	ती, स्टेट बेंक इंडियाच्या नावे डीडीच्या मार्गे इअर जो राख नाहीर लिलावात सहभाग घेऊ शकता. बॅंकेकडे कोणत्याही वे	ia l	9 months ended	J22 (Rs. In Lakh Corresponding Year to Date 9 months Figures for	करून सदर सूचना प्राप्त तारखेस खालीलप्रमाणे	झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात ख नमुद केलेल्या कर्जदारांना बोलविण्यासाट	ाली नमुद केलेली थकबाकी चुकती 8 मागणी सूचना जारी केली होती.	। करण्यासाठी विनिर्दिष्ट केलेल
सहथा- प्रकाश अ. डिब्रिटो - खरेदीदाराचे वकील पत्ता. १०६, पहिला गजला, जनता अपार्टमेंट, प्र. दिन द्रयाळ नगर, तसई (प्र.)	वाहार। तत्तत्वावात सहमाग यक राक्तवा, सककठ काथत्याहा व प्राप्तिकृत अधिक स्टेट ब्रीक ऑफ डेडि	री Particulars	31.12.2022	ended in the previous previous year Year Ended 31.12.2021 31.03.2022	की, निम्नस्वाक्षरीकारांन	गी करण्यास कसूर केली आहे म्हणून विः ो ॲंक्टच्या कलम १३(४) सहवाचता ोल्या अधिकाराचा वापर करून नमुद केलं	सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल	स २००२ च्या नियम ८ अन
र्थवाळ गग <i>्</i> वराष्ट्र(फ.)		1. Total Income from Operations	Unaudited 13,139	Unaudited Audited	आणि मिळकतीसह केले	सर्वसामान्य जनतेला बाद्वारे सावधान क ला कोणताही व्यवहार हा व्याजासह नमु		
रजि. ए/डी/दासी/दारावर चिटकविणे/ढोल वाजवि प्रसिथ्वी/डीआरटीचा सूचना फलक/डीआरटीचा सूचन विक्रीची उद्घोषणा		 Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extractionary items) 			प्रभाराच्या अधिन राहील तारण मत्तीच्या विमोचन येत आहे.	ा. करिता, उपलब्ध बेळेच्या संदर्भात ॲक्ट	च्या कलम १३च्या उप-कलम (८)	अन्यये कर्जदारांचे लक्ष वेधण्य
वसुली अधिकारी-। यांचे कार्यालय, कर्ज वसुली न्यायाधिकरण-।, मुंबई २ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रॅण्ड रोड, कुलाबा मार्केट, कुलाबा, र	मुंबई=४००००५	3. Net Profit / (Loss) for the perior (after Exceptional and/or Extra	od Before Tax	3,529 4,349 3,529 4,349	धकवाकी: रु. १८,७	रचिन विश्वनाथ तंगडी व अरुणा सनि ३२,४१९/– (रुपये अकरा लाख वाहत्तर :: २७–०९–२०२२ कब्जाची तारीख	. हजार चारशे एकोणवीस मात्र)	
आर. पी. क्र. १९७/२०१६ <u>रिकव्हरी ऑफ डेक्टस् ड्यु टू</u> वॅंक ॲण्ड फायनान्शिअल इन्स्टिट्यूर सहवाचता आयकर अधिनियम, १९६१ च्या तुसऱ्या पर्शि	दिनांक: १६.०१.२०२३ तन्स ॲक्ट, <u>१९९३</u> शिष्ठाच्या	(after Exceptional and/or Extra	ordinary items) 2,654	2,281 2,526	ग्रामपंचायत खारभाव, वि		ळकतीचे वर्णन डीच्या हद्दीतील गाव खारभाव, ताल्	भिवंडी, जिल्हा ठाणे येथे सिं ोमधील मोजमापीत ५०० चौ
नियम ३८, ५२(२) अन्यये विक्रीची उद्घोषणा स्टेट बॅंक ऑफ इंडिया विरुध	अर्जदा	5. Total Comprehensive Income t (Comprising Profit / (Loss) fo (after tax) and other Comprehe	r the period ensive		चटई बी विंग तळ मजल दक्षिण: रस्ता	1, फ्लॅंट क्र.००३ चे ते सर्व भाग व विभा नालासिंग रामदास पवार व गौरी लाल	ग आणि सीमाबद्धः पूर्वः मोकळा प्ल	ॉट, पश्चिम: ए विंग, उत्तर: रो
मे. सैमा ॲग्रो इंडस्ट्रिज प्रा. लि., आणि इतर १. प्रक फ्र. १: मे. सैमा ॲग्रो इंडस्ट्रिज, विनायक व्ही. प्रभु यांची सोल प्रोप्रायटरशीप फर्म, जिने व	प्रतिवार्द कार्यालय आहे, १०, मर्क समोर, मार्वासादो, उसगाव		2,654	2,281 2,556 15,989 15,989	थकवाकी: रु. ११,९१	,,५०७/–(स्पये अकरा लाख शह्याण्णव : २०-०९–२०२२ कव्जाची तारीख	। हजार पाचशे सात मात्र) । : १८–०१–२०२३	
गोवा-४०३४०७. २. प्रक क्र. २: श्रीम. तारा व्ही. प्रभु, प्रौढ, भारतीय रहिवासी, ज्यांचा पता १७५-२४(३), शांतीनगर, ३. प्रक क्र. २: श्रीम. रेशा व्ही. प्रभु, प्रौढ, भारतीय रहिवासी, ज्यांचा पत्ता १७५-२४(३), शांतीनगर,	रॉयल फूडस् समोर, फोंडा, गोवा-४०३४०१.	7. Reserves (excluding Revaluati 8. Net Worth 9. Paid up Debt Capital / Outstan	40,293	21,374 21,650 37,363 37,639 64,005 79,239	स्थित मोजमापित अंदाजे	खंडी, ग्राम पंचायत काल्हेर, जिल्हा आणि ४४८.२३ चौ. मी. एकण क्षेत्रापैकी सब्हे	क. १०/२ धारक जमिनीच्या जय	माता दी कॉम्प्लेक्समधील गाय
४. प्रक क्र. २: श्री जया कामथ, प्रीद, भारतीय रहिवासी, ज्यांचा पत्ता अत्वारेस रोड, काट्री, मांगळू ५. प्रक क्र. २: श्री. जयराम कामथ, प्रीद, भारतीय रहिवासी, ज्यांचा पत्ता अत्वारेस रोड, काट्री, मंगळू ज्याअर्थी सन्माननीय पीठीस अपिकारी, कर्ड वस्ती न्यायाधिकरण क्र. । मंबई बांनी प्रमाणपत्र क	रु, तालुका, जिल्हा दक्षिणा, कन्नडा-५४७००२.	10. Earning Per Share (of Rs. 10/- (for continuing and discontinu	each)	04,005 79,239		ावटी, बी-विंगमधील तळ मजला, फ्लॅट ह. म्हणजेच बिल्ट-अप) आणि सीमाबद्ध राजस बिल्डिंग.		
(रुपये चार कोटी एकोणचाळीस लाख साठ हजार चारगे पंच्चावण्ण आणि पैसे चौऱ्याऍगी मात्र) वसुली प्रमाणपत्र काढले आणि वसुली प्रमाणपत्र /हुकुमाप्रमाणे रु. २२,६३,१९,३४२.७६/ - (रुपये ब बेचाळीस आणि पैसे ग्रहात्तर मात्र) ची रक्कम प्ठील व्याज. खर्च आणि प्रभाससह एकत्रित वसुलीवोय	च्या वसुलीसाठी मूळ अर्ज क्र. १८० सन २००८ मध्ये ग्रावीस कोटी त्रेसष्ट लाख एकोणीस हजार तीनश्	1. Basic: 2. Diluted: Notes (as per SEBI requirements) :	1.66 1.66	1.43 1.58 1.43 1.58	थकवाकी: रु. १४,४१	ाजस दत्ताराम जांभळे आणि जयश्री व ५,६६०/=(रुपये चौदा लाख सेहेवाळीस :: १७–१०-२०२२ कव्जाची तारीख	। हजार सहाशे साठ मात्र)	
आणि ज्याअर्थी निम्मरवाक्षरीकार्रानी सदर प्रमाणपत्राच्या पूर्वतेसाठी खालील परिशिष्ठात वर्णने केलेली आणि ज्याअर्थी 7४.०५.२०२३ रोजीस ६. २१.६३.१९.३४२.७६/– (रुपये बाबीस कोटी त्रेस ये प्राणपत्र प्राण्ड) जी रुक्स ज्याजीत वर्षों त्रेपालि ज्याताम्ह कडीत आहे	मिळकत विकण्याचे आदेश दिले.	 The above is an extract of detailed 	t format of Financial Results filed obligation and Disclosure Requi	rements) Regulation, 2015. Th	। सारावली, तालूका पाल		ळकतीचे वर्णन महसूल गाव मध्ये स्थित असलेले	
 याद्वारे सूचना देख्यात येते की, जर पुढे वकल्पणचा कोणताही आदेश नसल्यास, सदर मिळकत २४ (आवश्यक असल्यास बंद होष्यपूर्वी शेवटच्या ५ मिनिटात बोली केल्यास आपोआप विस्तार खंडासह) ई-लिलावाने विकली जाईल आणि बोली मे	www.nse.india.com and also avail 2 The above results have been revi	able on the website of the compa iewed and recommended by the	ny www.sbiglobal.in Audit Committee and have bee	पार्क नावे ज्ञात इमारतीम चौ.फू. सुपर बिल्ट अप	ध्ये दुसरा मजल्यावर फ्लॅट क्र. २०४, मो) चे सर्व ते भाग आणि विभाग.		.९१ ची.मीटर्स चटई क्षेत्र (५)
सी-१ इंडिया प्रा. लि. प्लॉट क्र. ३०१, उद्योग विहार, फेज २, गल्फ पेट्रोकेम बिल्डिंग, बिल् यांच्या वेबसाईट मार्फत ''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली'' मार्फत करण्या ४३०२०२०/२१/२२/२३/२४, संपर्कव्यक्ती: (i) श्री. हरीश गोवडा, मोबाईल ९५९४५९७८	त येईल. हेल्पलाईन क्र. +९१-१२४-	18,2023	For SBI Global Factors Sd/-		दिनांक : २०.०१.२० ठिकाण : मुंबई	? \$	आदित्य विलां	प्राधिकृत अधिक हाऊसिंग फायनान्स लिमि
आणि (ii) औ. जय सिंग, मोवाईल ७७३८८६६३२६, ईमेल: jay.singh@c1india.com. पुढील तपशिलाकरीता संपर्क तपशिल: १) श्री. रामचंद्र अकुलवार, मुख्य व्यवस्थापक, मोव प्रतिनिधी .	गईल क्र.: ९०४९९९०८२२, प्रमाणपत्र धारकार	Place: Mumbai	Anurag Bhargava SVP & Chief Financial Office	Joydeb Mukherjee	Co kota	ak [®] कोटक	महिंद्रा बँक	लिमिटेब
२. खालील परिशिष्टत वर्णन केल्याप्रमाणे उपरिनामित प्रतिवार्दीच्या भिळकतीची विक्री आणि सदर भि सुनिश्चित केले आहेत, ते प्रत्येक संवासमोप परिशिष्ठता विनिर्दिष्ट केले आहेत. ३. परिशिष्टांत विनिर्दिष्ठ केलेल्या संचांमपीला विक्रीसाठी मिळकत ठेवली जाइंत. वर. मिळकतीच्या एखा						t. कार्यालय : २७वीकेसी, सी २७, जी ब्लॉक : कोटक इन्फ्रिनिटी, बिल्डिंग क्र. २१, इन्फ्रिनि	, बांद्रे कुलां संकुल, बांद्रे (पू.), मुंबई- 1 टी पार्क, जनरल ए. के. वैध मार्ग, माला	(00 048.
भागले तर, उर्वरित बाबतीत विक्री ताबद्रतोब धांबवली जाईल. जर, विक्री घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सः खर्चासह) कोणत्याही संचाच्या विक्रीआधी जमा केली किंवा त्यांना पटेल असे प्रमाणपत्रातील रक्कम परावे सादर केले तर नी विक्री देखील थांवविष्णात येईल.	दर प्रमाणपत्रातील थकबाकी, व्याज, खर्च (विक्रीच्य		~~~	* ^ ^ `	-	लिलाव	otak.com •िसूचना) कर्ज मनिशम सेवली आग
४. विक्रीशी संबंधित कोणतीही कृती करणारे कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यवती धेट किंवा अप्रत्यक्षप कोणतेही हितसंबंध संपादित करू शकणार नाहीत. विक्री आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परि		नोंद. कार्यालय : २७वीकेसी,	ोटक महिंद्रा र ता २७, जी ब्लॉक, बांद्रे कुली संकुल, बांद्रे (प्), मुंबई- ४०० ०५१,	करण्यासाठी कर्जदारांना	ांनी खाली विनिर्दिष्ठ केल्यानुसार सों कबाकी रकमेची परतफेड करण्यास क बोलाविण्याकरिता सूचना जारी करणे यामळे बॅकेच्या नावे तारण ठेवलेल्या स	सूर केलेली आहे आणि त्यामुळे बैं भाग पडले. तथापि, कर्जदार त्यांच	केला थकीत रकमांची परतपे ो उर्वरित थकबाकीची परतपे
खालील शतींच्या अधीन होईल. ५. जोडलेल्या परिशिष्टांतील विनिर्दिष्ट तपशील हे निम्नस्वाक्षरीकारांच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले आहे विषाने किंवा उणिवांसाठी निमन्स्याक्षरीकार उत्तर देख्यात्र कालल नसतील.	त, परंतु रूचा उद्धोषणेमधील कोणत्याही तुटी, गैर-	कापास्ट कायालय : काटक इन्फ्रीनटी, बिल्टि	ग क्र. २१, इन्फिनिटी पार्क, जनरल ए. के. वैष्ट www.kotak.com लिलाव-सूचना	नान, मात्याक (भू.), मुंबेई– ४०००९७.	वर वर्णन केलेल्या सोन दिनांकः ३०-जाने-२०	पाच्या दागिन्यांचा खुला लिलाव वेथे र २३ वे	करण्यात येईल :- ळः सकाळी ११.०० वा.	स्थळः संबंधित शाखा आव
	राखीव किंमत इअर रक्कम बोली (रक्कम ह.त) (ह.त) वाडविणे	खालील नमूद कर्जदारांनी खाली विनिर्दिष्ट कर्जदारांनी हसे आणि श्रकत्वाकी रकमेची परत्ये जगणणपारी कर्तनांग रोजनीलणपार विज्ञ प्र	केल्यानुसार सोने दागिने/वस्तु गहाण इंड करण्यास कसूर केलेली आहे आणि	त्यामुळे बँकेला थकीत रकमांची परतफे	जीएलएन२०७९२५६	पक्षकाराचे नाव कुणाल बजाज सय्यद् शुफाक सिब्त्रे हैदर्	राज्य ठिकाण महाराष्ट्र अंधेरी महाराष्ट्र अंधेरी	उप ठिकाण डोबळ वज घाटकोपर १११.१४ घाटकोपर ४४.६९
 तेनका मिजार ग्रामपंचायतीच्या हद्दीतील आणि मुहबिद्रिच्या उपजिल्हा नोंदणीतील २२.०२.२०२३ ह तेनका मिजार गाव, मंगळुरु तालुका, दक्षिणा कल्लाडा जिल्हा येथे स्थित विनशेती 	(3,00,000/- 5,30,000/- 5,000/-	करण्यासाठी कर्जदारांना बोलाविण्याकरिता सूर करण्यास असमर्थ ठरल्यामुळे बॅंकेच्या नावे ता वर वर्णन केलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा खुल	रण ठेवलेल्या सोने दागिन्यांचा लिलाव 1 लिलाव येथे करण्यात येईल :-	करणे बँकेला भाग पडत आहे.	जीएलएन२१४९११८ जीएलएन२३८२१३०	मगदुमल्ली मोहम्मद कासिम शेख पिंकी राजेश उपाध्याय राहल गोविंदलाल गुप्ता	महाराष्ट्र बोईसर महाराष्ट्र बोईसर महाराष्ट्र बोईसर	घाटकोपर ८६.५४ घाटकोपर १३.६४ घाटकोपर १०.३२
स्थावर मिळकत आणि मध्ये समाविष्ट: एसएन २३४, एसडी क्र. आवई क्लासिफिकेशन ड्राय - (कन्व्हेटेड) एक्स्टेंट ए-सी ०.६०, पोशॉन-मिडल ७. सर्वोच्च बोलीदारांना तेव्हाच कोणत्याही संचाचे खरेदीदार म्हणून घोषित केले जाईल. हे सर्वस्वी	निम्नस्वाक्षरीकारांच्या मर्जीवर अवलंबन असेल की	दिनांकः ३०-जाने-२०२३ एषीपी/एषीएसी पक्षका	वेळः सकाळी ११.०० व राचे नाव राज्य 1	. स्थळः संबंधित शाखा आव ठेकाण उप ठिकाण ढोवळ वज धेरी कुर्ला घाटकोपर ५३.३८	त्रीएलएन२३३६३२९ जीएलएन२३९४१०१	रणविजय रामलोलारख सिंग अरविंद कुमार यादव	महाराष्ट्र बोईसर महाराष्ट्र बोईसर	घाटकोपर ७.९६ घाटकोपर २८.४२
जेव्हा सरळ सरळ दिसते आहे की, देऊ केलेली किंमत अपुरी आहे तेव्हा ती करणे अव्यवह स्वीकारायची. ८. तमाम जलतेकडून चाद्वारे सदर ई-लिलावात बोली मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन प्रस्तावासह	धर्य आहे अशा वेळी सर्वोच्च बोली नाकारायची इअर रक्कम रु. ६,३०,०००/- (रुपये सहा लाख	जीएलएन२२९६६७२ भावेः जीएलएन१७५२२४५ जय सं	तमाने महाराष्ट्र व जयसिंह महाराष्ट्र व	ादलापूर घाटकोपर १७.०८ ादलापूर घाटकोपर २३.०९	जीएलएन२३८९५८५ जीएलएन२१६२८६४ जीएलएन२१९०८५६	मेहुल रविशंकर पुरोहित मितुल जितेंद्र उदानी कल्पेश महेंद्र राजा	महाराष्ट्र बोरिवली महाराष्ट्र बोरिवली महाराष्ट्र बोरिवली	घाटकोपर २३३.३९ घाटकोपर ४१.९५ घाटकोपर ८०.१३
c. तमाम भारतपश्च भग्नतर कर इन्स्टाराया या याता मागायम्भात पर जाहत. जानरावन प्रसाधाति तीस हजार मात्र) ही आरटीजीएस/एनईएफटीने मुंबई येथील प्रमाणपत्र घारक बँकेचे खाते क्र. इ एसएआरवी एसएआरसी ठाणे, आयएफर्ससी कोड क्र. SBIN0061707 येथे जमा करावी जायाप्रती ऑनलाइंन प्रस्तावासह अपलोड करव्यात. एकापेक्षा जास्त मिळकतीसाठीचे	१०४९५७५१५५, स्टेट बैंक ऑफ इंडिया, सीए 1. टॅन/पॅन कार्ड व पत्त्याच्या पुराव्याच्या साक्षांकि	ग जोएलएन२४००२२२ राहिदासम जीएलएन२१८६६७५ रवींद्र अ	र्जुन पवार महाराष्ट्र व	ादलापूर घाटकोपर १०.३५ ादलापूर घाटकोपर ९.०७ ादलापूर घाटकोपर १९.३३	जीएलएन२४११८५९ जीएलएन२४१०९६९	सैफी अब्बास मिठाईवाला कनिझ एस मिठाईवाला	महाराष्ट्र गिरगांव महाराष्ट्र गिरगांव	घाटकोपर १३६.७३ घाटकोपर ११९.०३
माहिती/तपांशलासह ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्यासाठी आतेम तारीख आहे २२.०२.२०२३ र मिळकतीच्या ठिकाणी २०.०२.२०२३ रोजी स. ११.०० ते सं. ४.०० मध्ये करता वेईल.	ोजी सं. ४.३० पर्यंत. मिळकरोंचे प्रत्यक्ष निरीक्ष	, जीएलएन२००५९२४ संतोष इंट्र जीएलएन२२९९९६० धनराज	जीत सिंग महाराष्ट्र व भरत ईशी महाराष्ट्र व	।दलापूर धाटकोपर २४.७३ ।दलापूर घाटकोपर ८.०१	जीएलएन१९३०६०४ जीएलएन२३१६२७० जीएलएन२१६३४४०	मधुकर हरिश्चंद्र रसाळ रुबी देवी संजय कुमार वर्मा अमित त्रिवेदी	महाराष्ट्र कांदिवली महाराष्ट्र कांदिवली महाराष्ट्र लोअर परेळ	घाटकोपर ५९.७५ घाटकोपर ३३.१४ घाटकोपर १३१.७६
९. पॅन कार्ड, पत्ता पुरावा व ओळख पुरावा, ईं-मेल आयडी, मोबाईल क्र. ची प्रत व जर ते स्वतःच्या असतील तर, नंतरच्या बाबतीत त्यांनी, त्यांची प्राधिकृती जमा केली पाहिजे, कसूर केली तर बोत संचालक मंडळ सदस्यांनी पारित केलेल्या ठरावाची प्रत किंवा कंपनीच्या प्रतिनिधीत्व/मुखवयाराप	ली फेटाळली जाईल. कंपनीच्या बाबतीत कंपनीच्य गाची पृष्टी करणारा अन्य दस्तावेज सादर करून अश	। जीएलएन२२३४९३५ गिरीश रमाक जीएलएन२२३४९३५ किरण वि	ांत हळदणकर महाराष्ट्र व	ादलापूर घाटकोपर ९.१४ ादलापूर घाटकोपर ३०.४० ादलापूर घाटकोपर १०.०५	जीएलएन२१६९८३७ जीएलएन२१७५२१९ जीएलएन२१९२३५६	अमित त्रिवेदी अमित त्रिवेदी अमित त्रिवेदी	महाराष्ट्र लोअर परेळ महाराष्ट्र लोअर परेळ महाराष्ट लोअर परेळ	घाटकोपर ७०.१२ घाटकोपर १६.०० घाटकोपर ४३.९०
जमा करण्याची पावती/प्रती पोच सदर सेवा पुरवठादार किंवा प्र.धा. बैंकेकडे ई-मेल किंवा अन्य 5 हाई कॉपी २२.०२.२०२३ रोजी सं. ४.३० पर्यंत वसुली अधिकारी–1, डीआरटी–11, मुंबईकडे र जाणार नाही.		ो जीएलएन२१८७४०१ साहेबआलम मो जीएलएन२२९८१२० मोहम्मद अल्ताफ मे	ईन अहमद मोमीन महाराष्ट्र हिम्मद अश्फा मोमीन महाराष्ट्र	भिवंडी घाटकोपर ११८.५१ भिवंडी घाटकोपर ११०.२९	जीएलएन२३६६०६६ जीएलएन२४१९१३२	अमित त्रिवेदी मोहम्मद दानिश खान	महाराष्ट्र लोअर परेळ महाराष्ट्र लोअर परेळ	घाटकोपर ४५.०० घाटकोपर १०१.६५
१०. चरास्वी बोलीदारांना इ.अ.र. समायोजित करून त्यांच्या अंतिम बोली रक्तमेची २५% रक्षकम पर्यंत वरील परि. – ९ प्रमाणे सदर खात्यात भरावी लागेल. ११. खरेदीदारांनी अंतिम बोली रक्तमेची ७५% उर्वरित रक्तम मिळकतीच्या विक्रीच्या तारखेपासून १		जाएलएन२२७३८०५ अब्दुल्ला हा जीएलएन२२८८५५६ प्रभाकर चि	फेजुल्लाखान महाराष्ट्र बका पूजारी महाराष्ट्र डं	भिवंडी घाटकोपर १७.३३ भिवंडी घाटकोपर ३२.६७ बिवली घाटकोपर ४९.३९	जीएलएन२२०४२४७ जीएलएन१९९४०३० जीएलएन२४१०२९८	राजाब अली काझमी विनोद कुमार होलानी दर्शन दिलीप रेडिज	महाराष्ट्र लोअर परेळ महाराष्ट्र मालाड महाराष्ट्र मालाड	घाटकोपर ४४.३३ घाटकोपर २७२.८४ घाटकोपर ८१.७७
(२), वरियादाण जामान बाला एकन या वरण्ड उपला समान माळवामा वा व्यवसाय ता प्रार्थणाया (प्रार्थणाय) रविवार किंवा अन्य सुट्टीचा दिवस असेल तर १५ व्या दिवसांतर पहिल्या बंक कार्यालयो पद्धतीने किंवा "वसुली अधिकारी" डोआरटी–1, सुंबई, खाते क्र. ०००३२०१००००१६ (आयएफएससी कोड क. BKID000003) मध्ये आरटीवीएस च्या मागनि प्रदान कारवी. वरीत	कामाच्या दिवशी वरील परिच्छेद ३ मध्ये दिलेल्य ४९, बैंक ऑफ इंडिया, बॅलार्ड इस्टेट शाखा, मुंब	। जीएलएन२१४३७४४ संतोष वा जीएलएन१९६५३२७ रोहिदास आत्म	सुदेव बिर्जे महाराष्ट्र ड नाराम टेंबुलकर महाराष्ट्र घ	बिवली घाटकोपर ७०.८३ ाटकोपर घाटकोपर १९२.७७	जीएलएन१८३०५०३ जीएलएन२४०९९३० जीएलएन२४१११६९	रेखा राकेश कश्यप मनीषा एस मुदगल मनीषा एस मुदगल	महाराष्ट्र मालाड महाराष्ट्र मालाड महाराष्ट्र मालाड	घाटकोपर ६४.२५ घाटकोपर १०३.४६ घाटकोपर ८७.२९
मुंबईच्या नावातील डीडीमार्फत रु. १,०००/– च्या रकमेपेक्षा जास्त १९७ दराने व रु. १,० डीआरटी–॥ यांच्याकडे पाऊंडेज फी देखील जमा करावी लागेल.	०००/- पर्यंत २% दराने वसुली अधिकारी-।	 जीएलएन१९१३३२१ स्नेंहल वं जीएलएन२२२७७५१ निशांत रा 	ौलेश ढगे महाराष्ट्र युनाथ मोरे महाराष्ट्र	मार्टुंगा घाटकोपर ३४.०० माटुंगा घाटकोपर १८४.६६	जीएलएन२३९५५६५ जीएलएन२२२३९१२	रेखा अशोक शर्मा परिमल नागशी गाला	महाराष्ट्र मालाड एसव्ही रोड महाराष्ट्र मालाड एसव्ही रोड	घाटकोपर ११९.०५ घाटकोपर ८३.८७
१२. विहित मुद्रतीत प्रदानात कसूर केल्यास, विक्री खर्च बाजूला केल्यावर जमा राक्कम निम्मस्य आणि कसूरदार खरेदीदारांना मिळकतीमधील किंवा नंतर ती ज्या रकमेस विकली जाईल त्यातील कोण नव्याने उद्घोषणा जारी करून मिळकतीषी पुनर्विक्री केली जाईल. पुढे खरेदीदाराने अंतिम बोली किं	ात्याही हिश्श्यामधील दावे त्यागावे लागतील. विक्रीच	 जीएलएन२००६६९८ दत्तप्रसाद म जीएलएन१८२४१२८ चंद्रकला भ 	नोहर बांदेकर महाराष्ट्र गास्कर शेट्टी महाराष्ट्र	माटुंगा घाटकोपर ५६.३६ मुलुंड घाटकोपर ७६.८३	जीएलएन२३८०३१२ जीएलएन१७५९९५० जीएलएन२२३००९१	सचिन परशुराम भिके मारुती गणपत धनावडे मारुती गणपत धनावडे	महाराष्ट्र मिरा रोड महाराष्ट्र मिरा रोड महाराष्ट्र मिरा रोड	घाटकोपर ३७.२३ घाटकोपर २६.२२ घाटकोपर ४७.०५
फरक असल्यास तो मरून देणे बंधनकारक आहे. १३. मिळकत ''जसे आहे जेथे आहे तत्त्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे तत्त्वाने'' विकली जाईर १४. कोणतेही कारण न देता अवास्तव वाटलेल्या सर्व किंवा कोणत्याही बोली स्वीकारणे किंवा फेटाळ	त.	जीएलएन२२४४४० चंद्रकला व जीएलएन२२७००२० इस्लामुन्निसा व	क्लीमुल्ला कुरैशी महाराष्ट्र	मुलुंड घाटकोपर २३०.६० मुलुंड घाटकोपर १७.६९ मुलुंड घाटकोपर ३९.६३	जीएलएन१७२७०६८ जीएलएन२०५२०५१	शादाब अख्तर अली खान जुवैरिया फवाज शेख	महाराष्ट्र मिरा रोड महाराष्ट्र मिरा रोड	घाटकोपर १२२.९८ घाटकोपर ८.२९
अधिकार निम्मस्वाक्षकारांनी राखून ठेवलेले आहेत. सिंच जेथे मिळकत कसूरवार व्यवतीच्या मालकीची असेल तेथे मिळकत किंवा मि	ळकत ज्यास मिळकतीवर करण्यात आलेले	जीएलएन२२७०३६८ इस्लामुन्निसा व	त्लीमुल्ला कुरैशी महाराष्ट्र कुर देवकर महाराष्ट्र	मुलुंड घाटकोपर ८४.४२ ठाणे घाटकोपर ८१.६७ ठाणे घाटकोपर ३८८.२०	जीएलएन२२१९०६० जीएलएन२००६६७९ जीएलएन२१४१९०७	जुवैरिया फवाज शेख एस रुक्साना बेगम सुनीता श्रीधर झा	महाराष्ट्र मिरा रोड महाराष्ट्र मिरा रोड महाराष्ट्र मिरा रोड	घाटकोपर १७.९७ घाटकोपर २२.८८ घाटकोपर ४१.१५
क. सह-मालकांच्या व सह-मालक म्हणून अन्य कोणत्याही तिच्या कोणत्याही वांध व्यक्तीच्या नावांसह विकावयाच्या मिळकतीचे वर्णन हिश्श्यावर अन्	रील आहे अशा कोणतेही दावे आणि त्यांच्या त्य कोणत्याही स्वरुप व मूल्याबाबत अन्य रांचे तपशील कोणतेही ज्ञात तपशील	जीएलएन१६८३४३८ कृतीबेन विने जीएलएन१७२४२४९ संतोष अ	दराव भारदवा महाराष्ट्र शोक वाघ महाराष्ट्र	ठाणे घाटकोपर ६१.२४ ठाणे घाटकोपर २०.२०	जीएलएन२११९३३१ जीएलएन२०४६२१७ जीएलएन२७४६२०	संदेश सुधाकर खोत एहसानुङ्घाह	महाराष्ट्र सांताक्रुझ-पूर्व महाराष्ट्र वसई महाराष्ट्र वसई	घाटकोपर ३५.६६ घाटकोपर ९.६३
१ २ २ ३ १. तेनका मिजार ग्रामपंचायतीच्या हरीतील आणि मूडविद्रिच्या उपजिल्हा	8 4		ाना रियाझ महाराष्ट्र	ठाणे घाटकोपर ५९.३८ ठाणे घाटकोपर ३८.५१ णे–मीड घाटकोपर १५०.५६	जीएलएन२३९६३८२ जीएलएन१७५७३७०	सोनम आशुतोष तिवारी सुरेखा बाळू शिरसाट सचिन लक्ष्मण भोईर	महाराष्ट्र व्हिलेपार्ले महाराष्ट्र विरार	घाटकोपर ७०.२१ घाटकोपर १८४.८२
नोंदगीतील तेनका मिजार गाव, मंगठुरु तालुका, दक्षिणा कजाडा जिल्हा येथे स्थित बिनरोती स्वावर मिळकत आणि मध्ये समाधिष्ट: एसएन २३४, एसडी क्र. आयई क्लासिफिकेशन डाय- नाही	उपलब्ध उपलब्ध नाही नाही	जीएलएन२४०९९२६ रोहरा भ बोलीदारांना कलिना शाखेत लिलावाच्या दि	रत राजेश महाराष्ट्र ठ वशी २७-०१-२०२३ रोजीस सायं.	णे-मीड घाटकोपर ५६.३७ ४ वा. पूर्वी तपासणीकरिता त्यांचे मृ		जिप्रेश भगवानदास महयावंशी कामिल मोइनोद्दीन कुरेशी ाखेत लिलावाच्या दिवशी २७–०१-	महाराष्ट्र विरार महाराष्ट्र विरार -२०२३ रोजीस सायं ४ वा पर	घाटकोपर ४७.४० घाटकोपर ३३.८९ वीं तपासणीकरिता त्यांचे स
(कन्व्हेटेड) एक्सरेंट ए-सी ०.६०, पोशॅन-मिडल माइया हस्ते आणि शिक्क्याने सदर १६ जानेवारी, २०२३ रोजी दिले.		छायांकित-ओळखपत्र, स्वाक्षरी आणि पत्त्यान आहे. कावदपत्र हस्तांतरणासाठी वयक्तीक ब लिलावाचे ठिकाण/तारीख/वेळ बदलण्याचे र	वा पुरावा त्यासह दोन सध्याचे फोटोग्राप गेलीदारांनी सुद्धा उपस्थित रहावे. वॅक	स सादर करण्याची विनंती करण्यात ये 5 बोलीदारांस कोणतीही सूचना न दे	 बालादाराना कालना र छायांकित-ओळखपत्र, आहे. कायदपत्र हस्तां 	ाखत ाललावाच्या दिवंशा २७-०१- स्वाक्षरी आणि पत्त्याचा पुरावा त्यासः तरणासाठी वयक्तीक बोलीदारांनी सुद्ध रेख/वेळ बदलण्याचे वा लिलाव रह/:	ह दोन सध्याचे फोटोग्राफ्स सादर द्रा उपस्थित रहावे. बँक बोलीदा	करण्याची विनंती करण्यात रं पंस कोणतीही सूचना न दे

सही/-अजीत त्रिपाठी वसुली अधिकारी -I,, डीआरटी-I, मुंबई

In an

आहे. अप्रदरप्त हरतांतरणामादी वस्त्रीक सांतर्यात्री युद्धा उपसित गरते. के से सोनीदारांस भोजनीती पुराना ने रता तिलावचे डिम्मा (जावी देव) दरावरणी में तिलाय रेग्राज्य कर्णों प्रार्थिक राष्ट्र देवन आहे. आहमारन जालपंत्र प्रति क्षेत्र वित्र वित्र ते ने तिनी राक्ष बातेदरापण जालपाति (क्वेनेक बेद्ध स्टायपे वित्राय) प्रति के वित्र ते प्रति कर्णों के प्रति करणी के प्रति करणी के प्रति करणी के प्रार्थ आहमारन सात्र्या कर क्षेत्र के ब्राह्म के प्रति वार्दत, बोलीनी राक्ष बातेदरापण जालपाति (क्वेनेक बेदल स्टायपे वा लिया वर, उम्मत बोल) वीतिकरणवां प्रार्थिक राष्ट्र देवन आहे. आहमारन सात्र्या प्रत (क्रम्न) प्रक्रियेनी राक्ष प्रेती वार्दत, बोलीनी राक्ष बातेदरापण जालपाति (क्वेनेक आसमार सात्र्या प्रत (क्रम्न) प्रक्रबर्ण के प्रति कर्षिक व्यादि स्टोनेवा आसमार सात्र्या प्रत (क्रम्न) प्रक्रबर्ण के प्रति कर्षों (ब्रह्म राष्ट्र देवन आहे.